

ग्रंथालय संचालनालय व त्या अधिनस्त कार्यालयांतील  
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा गट-ब संवर्गातील  
अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०२३ पर्यंतची अंतिम ज्येष्ठता सूची

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: मराग्रं-२०२३/प्र.क्र.१४६/ग्रं.क.,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : १५ जानेवारी, २०२४.

- वाचा** : १) महाराष्ट्र नागरी सेवा ( ज्येष्ठतेचे विनियमन ) नियमावली, २०२१  
२) उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन परिपत्रक क्र.मराग्रं-२०२३/प्र.क्र.१४६/  
साशि-५, दि.०९.१०.२०२३.  
३) ग्रंथालय संचालनालयाचे जा.क्र.१४/अंजेसूची/२०२३-२४/५५९०, दि.२४.११.२०२३

**शासन परिपत्रक :**

ग्रंथालय संचालनालय व त्या अधिनस्त कार्यालयांतील महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०२३ पर्यंतची तात्पुरती ज्येष्ठता सूची संदर्भाधीन दि.०९.१०.२०२३ रोजीच्या परिपत्रकाद्वारे प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर तात्पुरत्या ज्येष्ठतासूचीबाबत एकही सूचना अथवा आक्षेप प्राप्त झालेले नाहीत. यानुसार, ग्रंथालय संचालनालय व त्या अधिनस्त कार्यालयातील महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची प्रपत्र ६अ नुसार प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर अंतिम ज्येष्ठतासूची महाराष्ट्र नागरी सेवा ( ज्येष्ठतेचे विनियमन ) नियमावली, २०२१ मधील सूचनांनुसार तयार करण्यात आली आहे.

२. सदर तात्पुरती ज्येष्ठतासूची पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्यासंदर्भातील मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र. २७९७/२०१५ मध्ये दि.०४.०८.२०१७ रोजी दिलेल्या निर्णयाविरुद्ध राज्य शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र. २८३०६/२०१७ च्या न्यायनिर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२४०११५१७५५०८९३०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( प्र.पां.लुबाळ )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

**सोबत : प्रपत्र-“अ”**

**प्रति,**

१. मा.मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई
३. ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
४. ग्रंथालय संचालनालय व अधिनस्त कार्यालयातील गट-ब संवर्गातील सर्व अधिकारी  
( ग्रंथालय संचालनालयामार्फत )
५. निवडनस्ती ( ग्रं.क. ), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रपत्र - अ

शासन परिपत्रक क्रमांक: मराग्रं-२०२३/प्र.क्र.१४६/ग्रं.क., दि.१५ जानेवारी, २०२४ सोबतचे प्रपत्र -अ

| नियम ३(२)(ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक | शासकीय कर्मचार्याचे नाव | संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग | जन्म दिनांक (दिनांक- महिना- वर्ष) | प्रवर्ग                         | नियम ३(२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक | ज्येष्ठतेचा दिनांक | सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक- महिना- वर्ष) | शेरा |
|--------------------------------------|-------------------------|----------------------------------|-----------------------------------|---------------------------------|--|--------------------|---|------|
| १                                    | २                       | ३                                | ४                                 | ५                               | ६  | ७                  | ८   | ९    |
| १                                    | श्रीमती शा.गो.इंगोले    | सरळसेवा (मलोआ-२/२००३)            | २५-०६-१९७१                        | अराखीव भ.ज.(ब) (जा.वै.)         | ०१-०२-२००५   | ०१-०२-२००५         | ३०-०६-२०२९                                  |      |
| २                                    | श्रीमती क.सु.महाजन      | सरळसेवा (मलोआ-४/२००३)            | २९-०६-१९७४                        | अराखीव (महिला) इ.मा.व. (जा.वै.) | ०५-०४-२००५   | ०५-०४-२००५         | ३०-०६-२०३२                                  |      |
| ३                                    | श्री. ध. बा. वळवी       | सरळसेवा (मलोआ-६/२००३)            | ०१-०६-१९७२                        | अ.ज. (जा.वै.)                   | ०४-०१-२००५   | ०४-०१-२००५         | ३१-०५-२०३०                                  |      |
| ४                                    | श्री. अ. मा. गाडेकर     | पदोन्नती                         | ०२-१२-१९७१                        | खुला (इ.मा.व.) (जा.वै.)         | १९-०१-२०१३   | १९-०१-२०१३         | ३१-१२-२०२९                                  |      |
| ५                                    | श्री. दि. भा. झोडगे     | पदोन्नती                         | २७-०९-१९६८                        | अ.जा. (जा.वै.)                  | २४-०१-२०१३   | २४-०१-२०१३         | ३०-०९-२०२६                                  |      |

|    |                      |                          |            |                               |            |            |            |  |
|----|----------------------|--------------------------|------------|-------------------------------|------------|------------|------------|--|
| ६  | डॉ. सु. गु. मडावी    | पदोन्नती                 | २०-१२-१९७४ | अ.ज.<br>(जा.वै.)              | २१-०१-२०१३ | २१-०१-२०१३ | ३१-१२-२०३२ |  |
| ७  | श्री. अ.द. येवले     | सरळसेवा<br>(मलोआ-१/२०१३) | ०९-१२-१९७५ | अराखीव<br>इ.मा.व.<br>(जा.वै.) | २९-०१-२०१३ | २९-०१-२०१३ | ३१-१२-२०३३ |  |
| ८  | श्री. श. का. काकड    | सरळसेवा<br>(मलोआ-३/२०१३) | २३-०७-१९८० | अराखीव<br>भ.ज.(ड)<br>(जा.वै.) | २१-०१-२०१३ | २१-०१-२०१३ | ३१-०७-२०३८ |  |
| ९  | डॉ. वि. कुं. जगताप   | सरळसेवा<br>(मलोआ-४/२०१३) | ११-०५-१९८३ | अराखीव                        | १३-०२-२०१३ | १३-०२-२०१३ | ३१-०५-२०४१ |  |
| १० | श्री. बा. सं. कातकडे | सरळसेवा<br>(मलोआ-५/२०१३) | ०४-०६-१९७६ | अराखीव<br>भ.ज.(ड) (जा.वै.)    | १३-०२-२०१३ | १३-०२-२०१३ | ३०-०६-२०३४ |  |
| ११ | श्री. रा. ओं. पाटील  | सरळसेवा<br>(मलोआ-७/२०१३) | २०-०४-१९८३ | अराखीव<br>इ.मा.व. (जा.वै.)    | ०६-०२-२०१३ | ०६-०२-२०१३ | ३०-०४-२०४१ |  |
| १२ | श्री. सं. सि. जाधव   | सरळसेवा<br>(मलोआ-८/२०१३) | ०४-१२-१९७९ | इ.मा.व.<br>(जा.वै.)           | २३-०१-२०१३ | २३-०१-२०१३ | ३०-१२-२०३७ |  |
| १३ | श्री. स. बा. हजारे   | सरळसेवा<br>(मलोआ-९/२०१३) | १४-०८-१९८२ | इ.मा.व.<br>(जा.वै.)           | २३-०१-२०१३ | २३-०१-२०१३ | ३१-०८-२०४० |  |

|    |                         |                           |            |                              |            |            |            |  |
|----|-------------------------|---------------------------|------------|------------------------------|------------|------------|------------|--|
| १४ | श्री.सु. द. रिदीवाडे    | सरळसेवा<br>(मलोआ-१०/२०१३) | १४-०५-१९७७ | भ.ज.(ब) (जा.वै.)             | २४-०१-२०१३ | २४-०१-२०१३ | ३१-०५-२०३५ |  |
| १५ | श्रीमती अ. सु. वाईकर    | सरळसेवा<br>(मलोआ-११/२०१३) | २२-०८-१९७७ | इ.मा.व. (महिला)<br>(जा.वै.)  | १८-०२-२०१३ | १८-०२-२०१३ | ३१-०८-२०३५ |  |
| १६ | श्रीमती श्रे.श्री.गोखले | सरळसेवा<br>(मलोआ-१२/२०१३) | १७-११-१९८० | अराखीव<br>(महिला)            | १४-०२-२०१३ | १४-०२-२०१३ | ३०-११-२०३८ |  |
| १७ | श्री. सु. सं. हुसे      | सरळसेवा<br>(मलोआ-१/२०१३)  | ०४-१२-१९७१ | अराखीव<br>(इ.मा.व.) (जा.वै.) | ०९-०४-२०१३ | ०९-०४-२०१३ | ३१-१२-२०२९ |  |
| १८ | श्री. स. रं. जोपुळे     | सरळसेवा<br>(मलोआ-२/२०१३)  | २८-०७-१९७८ | अ.ज.<br>(जा.वै.)             | २६-०४-२०१३ | २६-०४-२०१३ | ३१-०७-२०३६ |  |
| १९ | श्री. ज.सु.पाटील        | पदोन्नती                  | ०२-०५-१९७५ | खुला                         | ०१-०६-२०१५ | ०१-०६-२०१५ | ३१-०५-२०३३ |  |
| २० | श्री. अ.वा.सुर्यवंशी    | पदोन्नती                  | १५-०५-१९७३ | खुला                         | ०१-०६-२०१५ | ०१-०६-२०१५ | ३१-०५-२०३१ |  |
| २१ | श्री. प्र.व.पाटील       | पदोन्नती                  | १५-१२-१९७१ | खुला<br>इ.मा.व. (जा.वै.)     | ०१-०६-२०१५ | ०१-०६-२०१५ | ३१-१२-२०२९ |  |
| २२ | श्री. सं.शा.मस्के       | पदोन्नती                  | २१-१२-१९७१ | भ.ज.(क)<br>(जा.वै.)          | २६-०५-२०१५ | २६-०५-२०१५ | ३१-१२-२०२९ |  |

|    |                      |                          |            |                           |            |            |            |  |
|----|----------------------|--------------------------|------------|---------------------------|------------|------------|------------|--|
| २३ | श्रीमती मि.रा.कांबळे | पदोन्नती                 | ३०-०६-१९७० | अ.जा.<br>(जा.वै.)         | १३-०७-२०१५ | १३-०७-२०१५ | ३०-०६-२०२८ |  |
| २४ | श्री. सु.धों.साबळे   | पदोन्नती                 | २१-०५-१९७२ | अ.जा.<br>(जा.वै.)         | १०-०६-२०१५ | १०-०६-२०१५ | ३१-०५-२०३० |  |
| २५ | श्री. सं.वा.बनसोड    | पदोन्नती                 | १०-१२-१९७१ | खुला<br>अ.जा.<br>(जा.वै.) | ०२-०६-२०१५ | ०२-०६-२०१५ | ३१-१२-२०२९ |  |
| २६ | श्री. अ.पं.ढोणे      | पदोन्नती                 | २३-०२-१९६५ | खुला<br>अ.जा.<br>(जा.वै.) | ०८-०६-२०१५ | ०८-०६-२०१५ | २८-०२-२०२३ |  |
| २७ | श्री. सु.रा.रोकडे    | पदोन्नती                 | ०१-०६-१९६८ | खुला<br>इ.मा.व. (जा.वै.)  | ०४-०६-२०१५ | ०४-०६-२०१५ | ३१-०५-२०२६ |  |
| २८ | श्री.आ.अ.ढोक         | सरळसेवा<br>(मलोआ-२/२०१६) | १५-०६-१९८३ | इमाव<br>(जा.वै.)          | ११-०३-२०१६ | ११-०३-२०१६ | ३०-०६-२०४१ |  |
| २९ | श्री.सु.श्री.गजभारे  | सरळसेवा<br>(मलोआ-३/२०१६) | १७-०७-१९८० | अ.जा.<br>(जा.वै.)         | १५-०३-२०१६ | १५-०३-२०१६ | ३१-०७-२०३८ |  |
| ३० | श्री. अ.रा.सोनवणे    | सरळसेवा<br>(मलोआ-१/२०१६) | १८-०५-१९८३ | अ.जा.<br>(जा.वै.)         | ०१-०४-२०१६ | ०१-०४-२०१६ | ३१-०५-२०४१ |  |